



महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक-अ-पुणे विभागीय पुरवणी

वर्ष - ८, अंक - २]

गुरुवार ते बुधवार, जानेवारी १७ - २३, २०१९ / पौष २७ ते माघ ३, शके १९४०

[पृष्ठ २

प्राधिकृत प्रकाशन

मुख्याधिकारी यांजकडून

लोणावळा नगरपरिषद, लोणावळा

संदर्भ : (१) महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ व सुधारणा.

(२) महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ व सुधारणा.

(३) सन २०१२ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २.

(४) सन २०१२ चा महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग शासन निर्णय क्रमांक मा. शासन निर्णय, नगर विकास विभाग क्रमांक कडोंमपा/१००६/प्र. क्र. १९२/२००६/नवि-२८, दिनांक २ मार्च २००९.

(५) लोणावळा नगरपरिषद बांधकाम नियंत्रण उपविधी.

(६) नगर विकास विभाग परिपत्रक, दिनांक ४ मार्च १९९६.

(७) महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९.

(८) मा. नगरपरिषद ठराव क्रमांक १३७, दिनांक ७ सप्टेंबर २०१२.

(९) महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-पुणे विभागीय पुरवणी, दिनांक १७ नोव्हेंबर २०१२.

अधिसूचना

क्रमांक लोनप-२/अबांनि/प. अधि/बिट मुकादम/नेमणूक/राज.प्र./२०१८-१९/९६०.--- न. पा. आदेश क्रमांक लोनप-२/अ.बां.अ.नि.नि./पं. अ/प्रसिद्धीकरण/२०१२-१३/६२०, महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम, १९६५ चे कलम १८९, १९५ तसेच महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना व औद्योगिक नगरी १९६६ चे कलम ५३, ५४, ५५ व ५६ मधील तरतुदींचा विचार करता संदर्भीय अनुक्रमांक ४ व ६ चे नगर विकास विभागाचे शासन निर्णयानुसार तसेच नगरपरिषद अधिनियम, १९६५ चे कलम १८९ (२), (१३) व एमआरटीपी अॅक्ट १९६६ चे कलम ५३ (८) अन्वये वरील संदर्भीय अनुक्रमांक ९ चे शासन राजपत्रात नगरपरिषदेच्या अधिकारी यांची अनधिकृत बांधकाम/अतिक्रमण नियंत्रण व समूळ निर्मूलन करण्यासाठी पदनिर्देशित अधिकारी (Designated Officer) म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. याबाबत न. पा. सुधारित आदेश क्रमांक जा. क्रमांक लोनप-२/पद. निर्दे. अधिकारी, बिट, मुका./सु.आ., दिनांक १ जानेवारी २०१९ अन्वये खालीलप्रमाणे नगरपरिषदेच्या अधिकारी यांची अनधिकृत बांधकाम/अतिक्रमण नियंत्रण व समूळ निर्मूलन करण्यासाठी पदनिर्देशित अधिकारी (Designated Officer) म्हणून नियुक्ती दिनांक ३ जानेवारी २०१९ पासून करणेत येत आहे. प्रभाग क्रमांक व प्रभागाच्या हद्दी दिनांक १७ नोव्हेंबर २०१२ मध्ये प्रसिद्ध केलेल्या राजपत्राप्रमाणे राहतील.

परिशिष्ट

प्रभाग क्रमांक व नाव १	बिट ऑफिसर/पदनिर्देशित अधिकारी/ नामनिर्देशित अधिकारी २	बिट मुकादम-१ ३	बिट मुकादम-२ ४	सहा. कर्मचारी ५
१-तुंगार्ली	श्री. शिवाजी ना. मेमाणे, कर अधिकारी,	श्री. सतिश द. गावडे, लिपिक.	श्री. सुरेश दळवी, लिपिक.	श्री. यशवंत वाघमारे, प्र. मुकादम.
२-वलवण, नांगरगाव.	श्री. अरुण ए. बेद्रे, अभियंता बांधकाम.	श्री. अभय ना. खर्डे, लिपिक.	श्री. मच्छिंद्र घोडके, लिपिक.	श्री. संजय जेधे, प्र. मुकादम.
३-भांगरवाडी	श्री. प्रमोद ढाणके, सहा. नगर रचनाकार.	श्री. सुभाष झा. बलकवडे, लिपिक.	श्री. विलास जाधव, लिपिक.	श्री. हेमंत टेमघरे, प्र. मुकादम.
४-गवळीवाडा	श्री. भगवान गो. खाडे, उपमुख्याधिकारी.	श्री. सचिन अ. भालेराव, लिपिक.	श्री. चंद्रकांत वाळंज, लिपिक.	श्री. मारुती पवार, प्र. मुकादम.
५-खंडाळा	श्री. अशोक बा. जाधव, विद्युत अभियंता.	श्री. प्रकाश सूर्यवंशी, लिपिक.	श्री. संजय कदम, लिपिक.	श्री. शिवाजी काटकर, मुकादम.
६-रामनगर	श्री. विजय गु. भालेराव, मालमत्ता पर्यवेक्षक.	श्री. अंकुश खिल्लारे, लिपिक.	श्री. मारुती कारके, लिपिक.	श्री. दिपक जेधे, मुकादम.

सचिन मा. पवार,
मुख्याधिकारी,
लोणावळा नगरपरिषद, लोणावळा.

लोणावळा, ९ जानेवारी २०१९.